

सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द),
मंत्रालय यांची सुधारित व अद्ययावत
नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग

शासन निर्णय क्रमांक : नासद २०२१/प्र.क्र.१६७/२०२१/प्रशासन ३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २२ डिसेंबर, २०२१.

- वाचा :-** १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. नासद १५१६/प्र.क्र.६६/१८-अ,
दि. २८/१२/२०१६.
२) शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. नासद २०१७/प्र.क्र.१०/२०१७/प्रशासन ३,
दि. ६ नोव्हेंबर, २०१९

प्रस्तावना :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१)(२) मधील तरतूदीनुसार प्रत्येक विभाग किंवा कार्यालय यांनी नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यास अनुसरून, सार्वजनिक बांधकाम विभागाची नागरिकांची सनद प्रथमतः सन २००५ मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द) ची सुधारीत नागरिकांची सनद - २०१९ संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णय दि. ६ नोव्हेंबर, २०१९ अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या अनुषंगाने प्रसिध्द केलेल्या दि. १९ नोव्हेंबर, २०१३ रोजीच्या नियमामधील मुद्दा क्र. ३(२) नुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द) ची नागरिकांची सनद - २०२१ याअन्वये अद्ययावत करून प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू सुधारित नागरिकांची सनद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com व शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२११२२२१४५९४१५६१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पुजा भा. उदावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. मंत्री (सा.बां.) (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांचे खाजगी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

३. मा. मंत्री (सा.बां.) (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
४. मा. राज्यमंत्री (सा.बां.) (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांचे खाजगी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
५. मा. राज्यमंत्री (सा.बां.) (सार्वजनिक उपक्रम) यांचे खाजगी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
६. अपर मुख्य सचिव (सा.बां.) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
७. सचिव (रस्ते) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
८. सचिव (बांधकामे) यांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
९. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

प्रत,

प्रशासन ३ कार्यासन, संग्रहार्थ

महाराष्ट्र शासन

नागरिकांची सनद-२०२१

-सार्वजनिक बांधकाम विभाग-
मंत्रालय, मुंबई-३२.

अनुक्रमणिका

अ.क्र.	तपशील	पृष्ठ क्रमांक
१	प्रस्तावना	
२	सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागरिकांकडून अपेक्षा	
३	सार्वजनिक बांधकाम विभागाची रचना (परिशिष्ट-अ)	
४	कार्यपूर्तीचे वेळापत्रक (परिशिष्ट-ड)	
५	शासकीय विश्रामगृह	
६	अंदाजपत्रकीय तरतूद	
७	व्हिजन डॉक्युमेंट २०३० अंतर्गत विभागाची माहिती	
८	शासकीय सेवा-सुविधा देण्यासाठी शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र व कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतीऐवजी कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रती स्वीकारण्याबाबत.	
९	गाऱ्हाण्यांचे निराकरण, सनदेचा आढावा व जनसामान्यांकडून सूचना	
१०	नागरीकांच्या सनदेचा तसेच जनसामान्यांकडून प्राप्त सूचनांचा आढावा/सिंहावलोकन	
११	परिशिष्ट-अ, सा.बां.वि., मंत्रालय (खुद्द) -रचना	
१२	परिशिष्ट-ब, सार्वजनिक बांधकाम विभागात (खुद्द) हाताळण्यात येणारे विषय तसेच जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी यांची माहिती	
१३	परिशिष्ट-क- वृक्ष तक्ता (क्षेत्रीय संघटना)	
१४	परिशिष्ट-इ- विभागप्रमुख व क्षेत्रीय प्रादेशिक विभाग प्रमुख यांचे दूरध्वनी क्रमांक	

१. प्रस्तावना.

महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा सुमारे १५० वर्षांहून जास्त अशी गौरवशाली परंपरा असलेला महत्वाचा विभाग आहे. हा विभाग नागरिकांना या खात्याशी संबंधित असणाऱ्या सेवा कर्तव्यभावनेने व कार्यतत्परतेने पुरविण्यास बांधील राहिल. ही बांधिलकी सार्वजनिक बांधकाम विभाग या सनदेद्वारे जाहीर करित आहे.

- १) शासकीय इमारतींची (कार्यालयीन तसेच निवासी गाळे) नवीन बांधकामे उत्तम गुणवत्तेची, टिकाऊ, सुरक्षित, अत्यावश्यक सुविधायुक्त, सौंदर्यपूर्ण व सभोवतालचा परिसर सुशोभित करणारी अशी हरीत इमारती करणे. तसेच आग, भूकंप इ. बाबतीत केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ प्रमाणे सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील.
- २) रस्ते विकास योजनेतील रस्त्यांची नवीन बांधकामे, सुधारणा, तसेच त्यावरील मोठे पूल, मो-या यांची बांधकामे, भारतीय रस्ते व महासभेच्या निर्देशाप्रमाणे उत्तम दर्जाची व सुरक्षित करेल.
- ३) आपत्ती निवारण कायदानुसार जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वयाने आपत्कालीन व्यवस्थेसाठी तत्परतेने आवश्यक उपाययोजना करेल.
- ४) विभागांतर्गत सर्व कार्यालयात प्रतिसाद वेळापत्रक दर्शनी भागावर प्रदर्शित करेल.
- ५) माहिती अधिकार अधिनियम तसेच लोकसेवा हक्क अधिनियमातील तरतूदींतर्गत दिलेल्या वेळापत्रकानुसार शासकीय कामकाज करण्यास आम्ही बांधील आहोत.
- ६) ई-गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करेल.
- ७) विभागाची आवश्यक व अद्ययावत विविध माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करेल व अद्ययावत ठेवेल.

२. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागरिकांकडून अपेक्षा :-

- नागरिकांकडून आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे परिपूर्णरीत्या मिळावी.
- नागरिकांचा प्रतिसाद विकासाला मदत करणारा असावा.
- नागरिकांनी मागितलेली माहिती सुस्पष्ट शब्दात मांडण्यात यावी.
- सार्वजनिक मालमत्तेची व्यवस्था व संरक्षण करण्यास सहकार्य करावे.
- नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे दूर करावीत व पुन्हा सरकारी जागांवर अतिक्रमणे करू नयेत.
- नागरिकांनी कायदेशीर तरतुदी, नियम, अलिखित संकेत यांचे पालन करावे.
- नागरिकांनी कायदे/नियम यांचे पालन करणे आवश्यक आहे.

३. सार्वजनिक बांधकाम विभागाची रचना -

परिशिष्ट-अ कृपया पहावे.

(सा.बां.वि.मंत्रालय (खुद्द) ची रचना)

४. कार्यपूर्तीचे वेळापत्रक

परिशिष्ट-ड

अ.क्र.	सेवांचा तपशील	सेवा पुरविणारे सक्षम अधिकारी	सेवा पुरविण्याची विहित मुदत	सेवा विहित मुदतीत न पुरविल्यास तक्रार
१	२	३	४	५
१	ठेकेदारांनी अवलंबावयाची ई-निविदा कार्यप्रणाली			
अ	कंत्राटदार वर्ग ४ व ४(अ) नोंदणी व नुतनीकरण	मुख्य अभियंता, क्षेत्रिय कार्यालय	९० दिवस	सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
ब	कंत्राटदार वर्ग ५, ५(अ), ६ आणि बेरोजगार अभियंतांचे नोंदणीकरण व मंजूर सहकारी संस्था वर्ग अ यांचे वर्गीकरण व नुतनीकरण	अधीक्षक अभियंता	३० दिवस	मुख्य अभियंता, संबंधित प्रादेशिक विभाग
क	कंत्राटदार वर्ग ७, ८, ९ आणि मजूर कामगार सहकारी संस्था वर्ग ब यांचे वर्गीकरण, इमारत देखभाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहय्यकाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे वर्ग ७ मध्ये नोंदणीकरण व नुतनीकरण	कार्यकारी अभियंता	३० दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
२	रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीचा ना हरकत परवाना	कार्यकारी अभियंता	३० दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
३	पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपाच्या पोहोच मार्गाचे शासन स्तरावर परीपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते.	कार्यकारी अभियंता	६० दिवस	उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
४	रस्ता ओलांडून जाणा-या वाहिन्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र	१. मुरुड / माती/ खडीचा रस्ता- उप अभियंता २. डांबरी रस्ता/ पदपथ- कार्यकारी अभियंता ३. काँक्रीट रस्ता व पदपथ- अधीक्षक अभियंता	३० दिवस	१. मुरुड / माती/ खडीचा रस्ता- कार्यकारी अभियंता २. डांबरी रस्ता/ पदपथ- अधीक्षक अभियंता ३. काँक्रीट रस्ता व पदपथ- मुख्य अभियंता
५	विश्रामगृहांचे आरक्षणपत्र	कार्यकारी अभियंता	७ दिवस.	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
६	सरकारी इमारतीचे "ना उपलब्धता" प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता	१५ दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
७	रास्त भाडे / प्रमाणभाडे प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता	१५ दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
८	इमारतीचे मूल्यनिश्चितीकरण	कार्यकारी अभियंता	३० दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
९	पथ किनारावर्ती नियमांच्या अनुषंगाने परवानगी देणे	कार्यकारी अभियंता	३० दिवस	अधीक्षक अभियंता
१०	राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला प्रस्तावित असलेल्या इमारतीस बांधकामाचा जोडरस्ता वगळून	कार्यकारी अभियंता	३० दिवस	मुख्य अभियंता

	ना-हरकत परवाना			
११	राष्ट्रीय महामार्ग लगतच्या पेट्रोल पंप आणि खाजगी मालमत्ता यांचे पोहोच मार्गाचे ना-हरकत प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता	३० दिवस	मुख्य अभियंता
१२	राष्ट्रीय महामार्ग ओलांडून बाजूने / भूमिगत वाहिन्यांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र	कार्यकारी अभियंता	३० दिवस	उप सचिव (रा.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१३	राष्ट्रीय महामार्ग लगत व छेदून केबल वाहिन्या टाकण्याचे प्रस्ताव	कार्यकारी अभियंता	३० दिवस	उप सचिव (रा.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१४	राष्ट्रीय महामार्गावरून ओव्हरहेड वाहिन्या टाकण्याचे प्रस्ताव	कार्यकारी अभियंता	३० दिवस	उप सचिव (रा.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१५	राष्ट्रीय महामार्ग बाजूने/ छेदून कालवा २.५ मिटर क्रॉसिंगचे प्रस्ताव	कार्यकारी अभियंता	४५ दिवस	उप सचिव (रा.म.) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१६	रस्त्यालगत दूरध्वनी केबल टाकण्याकरीता परवानगी मिळणेबाबत	१. प्रमुख राज्यमार्ग / राज्यमार्ग / प्रमुख जिल्हा मार्ग- कार्यकारी अभियंता २. राष्ट्रीय महामार्गाकरीता — संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता ३. इतर जिल्हा मार्ग/ ग्रामीण मार्ग/गाव रस्ते- संबंधित कार्यकारी अभियंता	६० दिवस	उप सचिव (रा.म.)/ उप सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१७	रस्त्यालगत पाणी / गॅस/ तरल द्रव्य पाईप लाईन टाकण्याकरीता परवानगी मिळणेबाबत	कार्यकारी अभियंता	४५ दिवस	उप सचिव (रा.म.)/(रस्ते)/ (इमारती) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
१८	शोभिवंत व फुलझाडांच्या रोपांचा पुरवठा करणे	संबंधित सहाय्यक संचालक उपवने व उद्याने	३० दिवस	संचालक उपवने व उद्याने
१९	शासकीय जमिनीवरील पुतळे व अर्धपुतळे याबाबतचे प्रस्ताव	मुख्य वास्तुशास्त्रज्ञ	४५ दिवस	उप सचिव (इमारती) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
२०	सरकारी निवासस्थान न मिळण्याचे प्रमाणपत्र (अनुपलब्धता)	कार्यकारी अभियंता	७ दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
२१	सरकारी निवासस्थान मिळण्याबाबतचे प्रतीक्षा यादी क्रमांक	कार्यकारी अभियंता	७ दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
२२	सरकारी निवासस्थानी राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतचे ना हरकत दाखले	कार्यकारी अभियंता	३० दिवस	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ

२३	पथकर नाक्यावर पथकर दर व माहिती दर्शक फलक लावणे	कार्यकारी अभियंता	प्रकल्प पूर्ण झाल्यावर	अधीक्षक अभियंता, संबंधित मंडळ
२४	कार, जीप ला पथकरातून सूट दिल्याने उद्योजकास द्यावयाचा मोबदला	कार्यकारी अभियंता	३ महिन्यांचे आत	अवर सचिव
२५	अपघात स्थळ घोषित झाल्यानंतर- १)तात्पुरत्या सुधारणा २)कायमस्वरूपी सुधारणा	कार्यकारी अभियंता	१) ३ महिने २) १ वर्ष	मुख्य अभियंता
२६	नागरिकांनी दिलेल्या तक्रारीचे यथोचित उत्तर देणे	सह सचिव (सं.नि.)	४५ दिवस	सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे)
२७	सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरनिराळ्या रस्ते व इमारती विषयक योजनांचा तपशील देणे १)BEAMS प्रणाली.	अधीक्षक अभियंता	दर ३ महिन्यांनी	मुख्य अभियंता
२८	रस्ते विकास योजनांचा आढावा	उप सचिव (रस्ते)	३ वर्षे	सचिव (रस्ते)
२९	सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांतर्गत भूसंपादनाचा अॅर्वाइड घोषित झाल्यावर मोबदला देणे	उप सचिव (रस्ते) उप सचिव (इमारती) उप सचिव (खा.र.-१) उप सचिव (खा.र.-२)	२४ महिने	सचिव (रस्ते)

पथकर वसूलीची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग/महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

५. शासकीय विश्रामगृह :-

दिनांक २८/५/२०१५ च्या शासन निर्णयान्वये विश्रामगृहाचे आरक्षण करण्याकरीता प्राथम्यक्रम निश्चित करण्यात आला असून त्यानुसार उपलब्धतेनुसार विश्रामगृहातील कक्षबंध आरक्षित करण्यात येतात. सदर आरक्षण किमान सात दिवस अगोदर शासनाने विहित केलेल्या अटी/शर्ती व दरानुसार करण्यात येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com या संकेतस्थळावर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखात्यारीतील विश्रामगृहांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक इ. माहिती उपलब्ध आहे.

विश्रामगृहाचे आरक्षण करण्याकरिता प्राथम्यक्रम

- १) महाराष्ट्राचे राज्यपाल
- २) राज्याचे मुख्यमंत्री
- ३) विधानपरिषदेचे सभापती/ विधानसभेचे अध्यक्ष/ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
- ४) लोकआयुक्त
- ५) मा.मंत्री/ मा. विरोधी पक्षनेते, विधान परिषद व विधान सभा
- ६) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
- ७) विधान परिषदेचे उप सभापती/ विधान सभेचे उपाध्यक्ष
- ८) मा. राज्यमंत्री
- ९) विधान मंडळाच्या समित्यांचे सभासद

१०) लोक प्रतिनिधी (खासदार/ आमदार)

११) राज्य शासनाचे शासकीय कामकाजानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी/ कर्मचारी

१२) केंद्र शासनाचे शासकीय कामकाजानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी/ कर्मचारी

१३) राज्य शासनाचे कामावर नसताना येणारे अधिकारी/ कर्मचारी

१४) इतर राज्य शासनाचे शासकीय कामकाजानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी/ कर्मचारी

१५) माजी खासदार/ आमदार/ स्वातंत्र्य संग्राम सेनानी/ राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी

१६) अधिस्विकृत पत्रकार/डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र/लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (राज्य शासन पुरस्कार प्राप्त) व अपंग गुणवंत कामगार (राज्य/केंद्र शासन पुरस्कार प्राप्त)

आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्ती/ अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार्थी (फक्त खेळाडू), हिंद केसरी, रुस्तम-ए हिंद भारत केसरी व महान भारत केसरी हे किताब प्राप्त खेळाडू

१७) नाटकात काम करणारे मराठी नाट्यकर्मी

१८) खाजगी व्यक्ती

नाटकात काम करणारे मराठी नाट्यकर्मी यांच्या साठी आरक्षणाच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असतील-

१) शासकीय विश्रामगृहातील आरक्षणाचा लाभ फक्त विश्रामगृहाजवळच्या ठिकाणी आयोजित नाटकाच्या प्रयोगामध्ये भाग घेण्यासाठी येणाऱ्या मराठी नाट्यकर्मींना घेता येईल.

२) नाटकाचे प्रयोग नसतील अशा ठिकाणी तसेच नाटकाचे प्रयोग संपल्यानंतरच्या दिवसांसाठी मराठी नाट्यकर्मी यांना खाजगी व्यक्तीप्रमाणे आरक्षणाचा लाभ घेता येईल.

३) असे आरक्षण जास्तीत जास्त ७ दिवसांसाठी असेल.

४) कक्षांचा ताबा देण्यापूर्वी संपूर्ण कालावधीचे भाडे आगाऊ अनामत देण्यात येईल.

(सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्रमांक आरक्षण-२०१५/ प्र.क्र.२६/ मि.व्य-२, दि.२८/५/२०१५, क्र.आरक्षण-२००९/प्र.क्र.८०/ मि.व्य-२,दिनांक १८/१/२०१० व क्र.आरक्षण-२०२१/प्र.क्र.६३/ मि.व्य-२,दिनांक १३/०७/२०२१ नुसार)

६. सार्वजनिक बांधकाम विभागाची अर्थसंकल्पविषयक माहिती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे कार्यक्रम वा योजना याबाबत मागील वर्षाचा प्रत्यक्ष खर्च, चालू वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, सुधारीत अंदाज व पुढील वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज याबाबतची माहिती या विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रक या पुस्तिकेत उपलब्ध असून सदर प्रकाशन पीडीएफ (PDF File) स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या www.mahapwd.com व शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची अर्थसंकल्पविषयक इत्यंभूत माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in या

संकेतस्थळावर अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि संनियंत्रण प्रणाली (प्रत्यक्ष पद्धती) (अर्थसंकल्प वितरण प्रणाली) BEAMS प्रणालीवर (MIS या Public dom) मध्ये जनतेसाठी उपलब्ध असून त्याची लिंक <https://beams.mahakosh.gov.in> अशी आहे.

७. व्हिजन डॉक्युमेंट २०३० अंतर्गत विभागाची माहिती-

VISION 2030 for Public Works Department (Roads)

१. Connect all Districts headquarters with neighbouring districts by four lane road. Out of 3000 km of roads 610 kms will be completed.
२. Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg.
३. Connect Taluka places to District headquarters by tow lane roads.
४. Provide Ring roads to all Districts headquarters. Out of 3000 Kms 2000 kms will be completed.
५. Provide By - Pass roads to all Taluka Headquarters. Out of 5000 kms 2000 kms will be completed.
६. Maintenance of Road Network of 88250 Kms.

VISION 2030 (Bulidings)

१. To construct Central Administrative Buildings at each District and Taluka places in Maharashtra. The target of 123 Administrative buildings is to be achieved by year 2030
२. To construct all the new buildings on GREEN buildings concept and adoption of GREEN buildings norms.
३. To retrofit all the existing buildings as per GREEN buildings norms as per availability of resources.
४. To implement Energy Conservation Building Code (ECBC) norms for all the buildings in phases.
५. To adopt new innovations and latest technology for the construction norms.

८. शासकीय सेवा-सुविधा देण्यासाठी शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र व कागदपत्रांच्या साक्षंकित प्रतीऐवजी कागदपत्रांच्या स्वयंसाक्षंकित प्रती स्विकारणे-

सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राट करारातील रु.५००/- स्टॅम्प पेपरवरील कायदेशीर प्रमाणपत्र वगळता, अन्य बाबींसाठी स्वसाक्षंकित कागदपत्रे स्वीकारले जातील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कंत्राटांमध्ये CVC (केंद्रीय दक्षता आयोग) नुसार integrity pact समाविष्ट केला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमास बांधील आहे.

९. गाऱ्हाण्यांचे निराकरण सनदेचा आढावा व जनसामान्यांकडून सूचना

कार्यपूर्तीस होणारा विलंब वा विभागाबाबत अन्य काही गाऱ्हाणी अथवा काही कामाबाबत तक्रारी असतील तर, त्यासाठी मंत्रालय स्तरावर (सार्वजनिक बांधकाम विभाग (खुद्द)) सह सचिव (सं.नि.), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे तक्रार नोंदविण्यात यावी. अशा गाऱ्हाणी/तक्रारींचे निराकरण त्यांचेकडून ४५ दिवसांच्या आत करण्यात येऊन, यथोचित उत्तर तक्रारदारास देण्यात येईल.

१०. नागरिकांच्या सनदेचा तसेच जनसामान्यांकडून प्राप्त सूचनांचा आढावा/सिंहावलोकन.

या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबतचा तथा परिणामकारकतेचा तसेच जनसामान्यांकडून प्राप्त सूचनांचा आढावा मुख्य सचिव/प्रधान सचिव (सा.बां.) यांचेकडून दर ६ महिन्यांनी घेण्यात येईल व त्यानुसार यथोचित बदल करण्यात येतील.

परिशिष्ट-ब

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय (खुद्द) मधील जन माहिती अधिकारी / प्रथम अपिलिय प्राधिकारी यांची यादी, त्यांची नावे, पदनामे, त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले विषय, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल ॲड्रेस याबाबतची माहिती.

अ. क्र.	विषय	शासकीय माहिती अधिकारी यांचे पदनाम कार्यालय क्रमांक दूरध्वनी क्रमांक	प्रथम अपिलिय प्राधिकारी यांचे पदनाम व दूरध्वनी क्रमांक व ई-मेल
१	२	३	४
१.	इमारतीविषयक बाबी, कंत्राटदारांची नोंदणी व इमारतीविषयक प्रशासकीय मान्यता, शासकीय विश्रामगृहे (सा.बां.विभागाच्या अधिपत्याखालील) सा.बां. विभागाच्या अधिपत्याखालील जागा यांच्याशी संबंधित मिळकत व्यवस्थापन विषयक बाबी.	<p>कक्ष अधिकारी-इमारती-१ २२०२२५०५७</p> <p>उप अभियंता तथा कक्ष अधिकारी- इमारती-२ २२०२२५०५७</p> <p>इमारती-३ २२०२२५०५७</p> <p>कक्ष अधिकारी- मिव्य-१ २२०२०२६६</p> <p>कक्ष अधिकारी - मिव्य-२ २२०२०२६६</p> <p>कक्ष अधिकारी - मिव्य-३ २२०२०२६६</p>	<p>कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (इमा.) २२०२५०५७ usbld.pwd@maharashtra.go v.in</p> <p>अवर सचिव (मिव्य.) २२०२५०५७ usem.pwd@maharashtra.go v.in</p>
२.	रस्ते, पूल व अनुषंगिक बाबी	<p>कक्ष अधिकारी- रस्ते-१ २२०२४७३७</p> <p>कक्ष अधिकारी- रस्ते-२ २२०२४७३७</p> <p>कक्ष अधिकारी- रस्ते-३ २२०२०१४९</p> <p>कक्ष अधिकारी- रस्ते-४ २२०२४७३७</p> <p>कक्ष अधिकारी-रस्ते-४-अ २२०२४७३७</p> <p>उप अभियंता तथा कक्ष अधिकारी-रस्ते-५ २२०२४७३७</p>	<p>कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (रस्ते), २२०२४७३७ usrd.pwd@maharashtra.gov .in</p>
	मुंबईतील रस्ते, पूल व अनुषंगिक बाबी	<p>कक्ष अधिकारी- रस्ते-६ २२८२०१५९.</p> <p>कक्ष अधिकारी- रस्ते-७ २२०४५५४५.</p>	<p>कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (मुंबई रस्ते) २२०२०२६६ usmr.pwd@maharashtra.go v.in</p>

अ. क्र.	विषय	शासकीय माहिती अधिकारी यांचे पदनाम कार्यालय क्रमांक दूरध्वनी क्रमांक	प्रथम अपिलिय प्राधिकारी यांचे पदनाम व दूरध्वनी क्रमांक व ई-मेल
१	२	३	४
३.	नवीन रस्ते व पुलांच्या बांधकामाचा अर्थसंकल्पात समावेश करणे, प्रशासकीय मान्यता, प्रगती अहवाल व सांख्यिकीविषयक बाबी.	कक्ष अधिकारी-नियोजन-१ २२०४५५४५ कक्ष अधिकारी-नियोजन १-अ २२०४५५४५ नियोजन-२ २२८२०५४६ उप अभियंता तथा कक्ष अधिकारी- नियोजन-३ २२८२०५४६ कक्ष अधिकारी-नियोजन-४ २२०२९८२४	अवर सचिव (नियोजन), २२०२०२६६ uspln.pwd@maharashtra.gov.in
४.	राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित बाबी, सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या बाबी व संगणकीकरणाच्या बाबी.	रेखाचित्राशाखा उप अभियंता तथा कक्ष अधिकारी - रा. म.१ २२०२४७३७ उप अभियंता तथा कक्ष अधिकारी - रा. म.२ २२०२४७३७ कक्ष अधिकारी-संगणक कक्ष कक्ष अधिकारी- यं.बां.सा. २२८२०५४६	कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (रा.म.), २२८२४१७३/२२८२४१७३ usnh.pwd@maharashtra.gov.in
५.	खाजगीकरणाशी संबंधित धोरणात्मक बाबी व शासनामार्फत खाजगीकरणातून करण्यात येणारी कामे व इतर अनुषंगिक बाबी.	उप अभियंता तथा कक्ष अधिकारी - रस्ते-८ २२८२५३५१ उप अभियंता तथा कक्ष अधिकारी - रस्ते-९ २२८२५३५१/२२०४७६३६ विस्तार ३०३७	कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (खा.र.१) २२०२३२५२ uspr१.pwd@maharashtra.gov.in कार्यकारी अभियंता तथा अवर सचिव (खा.र.२) २२०४७६३६ uspr२.pwd@maharashtra.gov

अ. क्र.	विषय	शासकीय माहिती अधिकारी यांचे पदनाम कार्यालय क्रमांक दूरध्वनी क्रमांक	प्रथम अपिलिय प्राधिकारी यांचे पदनाम व दूरध्वनी क्रमांक व ई-मेल
१	२	३	४
		उप अभियंता तथा कक्ष अधिकारी-रस्ते-९अ २२८२५३५१ विस्तार ३०३७	v.in
६	रोजंदारी आस्थापनेवरील व वर्ग-४ च्या कर्मचा-यांच्या आस्थापनाविषयक बाबी, वर्ग-१,२ व ३ मधील अधिकारी/कर्मचा-यांचे पुनर्विलोकन, ज्येष्ठता व आस्थापनाविषयक बाबी, पदे निर्माण करणे, पदांना मुदतवाढ देणे, आकृतीबंध, शाखा अभियंता पदावरील पदोन्नत्या, तांत्रिक संवर्गातील सेवाप्रवेश नियम, दूरध्वनी इत्यादि.	कक्ष अधिकारी-आस्था.-१ २२७९३२४८ कक्ष अधिकारी -आस्था-३ २२०४०९७८ कक्ष अधिकारी - प्रशा-१ २२०४०९८९ कक्ष अधिकारी - रोआ-१ २२०४०९८९ कक्ष अधिकारी - रोआ-२ २२०४०९८९	अ.स.(सं.नि.) २२०४०९७८ user.pwd@maharashtra.gov.in
७	क्षेत्रिय आस्थापनेवरील वर्ग-३ च्या तांत्रिक व अतांत्रिक कर्मचा-यांच्या सेवा व आस्थापनाविषयक बाबी, क्षेत्रिय स्तरावरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व बिगर तांत्रिक संवर्गातील सेवाप्रवेश नियम व सेवानिवृत्तीविषयक बाबी.	कक्ष अधिकारी - सेवा-३ २२०२६१३२ कक्ष अधिकारी - सेवा-४ २२०४०९८९ कक्ष अधिकारी - प्रशा-४ २२०२५९३७ कक्ष अधिकारी - आस्था-२ २२०४०९८९ कक्ष अधिकारी- रोखशाखा २२८२०१५९	अवर सचिव (आस्था.), २२०२९८२४ usest.pwd@maharashtra.gov.in
८	क्षेत्रिय आस्थापनेवरील कर्मचारी / अधिकारी यांच्या विभागीय चौकशा,	कक्ष अधिकारी-सेवा-६(अ). २२०४७६३५ कक्ष अधिकारी -सेवा-६(ब). २२०४७६३५ कक्ष अधिकारी-सेवा-६(क). २२०४७६३५ कक्ष अधिकारी -सेवा-६(ड) २२०४७६३५	अवर सचिव (वि.चौ.), २२०२९८२५ usde.pwd@maharashtra.gov.in
९	वर्ग-१ व वर्ग-२ मधील अधिका-यांच्या सेवाविषयक बाबी.	कक्ष अधिकारी -सेवा-१ २२०२९८२५ कक्ष अधिकारी- सेवा-२ २२०२९८२५	अवर सचिव (प्रशा.), २२८२०१५९ usadmin.pwd@maharashtra.gov.in

अ. क्र.	विषय	शासकीय माहिती अधिकारी यांचे पदनाम कार्यालय क्रमांक दूरध्वनी क्रमांक	प्रथम अपिलिय प्राधिकारी यांचे पदनाम व दूरध्वनी क्रमांक व ई-मेल
१	२	३	४
	मंत्रालयातील अतांत्रिक अधिकारी / कर्मचारी यांच्या आस्थापना व सेवाविषयक बाबी, नोंदणी शाखेशी संबंधित बाबी व इतर संकीर्ण बाबी.	कक्ष अधिकारी-प्रशा-२ २२८१४९७१ कक्ष अधिकारी - प्रशा-३ २२८१४९७१ कक्ष अधिकारी (नोंदणी/निंदण शाखा) २२८१४९७१	अवर सचिव (प्रशा.), २२८१४९७१ usadmin.pwd@maharashtra.gov.in
१०	अर्थसंकल्पीय तरतुदीसंबंधातील बाबी.	कक्ष अधिकारी/अर्थ-१ २२०२५०९६. कक्ष अधिकारी - अर्थ-२ २२०२५०९६ कक्ष अधिकारी - लेखापरीक्षा २२०२५०९६ कक्ष अधिकारी - अर्थ-३ २२०२५०९६ कक्ष अधिकारी - प्रशा-५ २२८२०१५९	अवर सचिव (अर्थ.), २२०२५०९६ usbud.pwd@maharashtra.gov.in
११	लेखा परिक्षण विषयक बाबी	कक्ष अधिकारी - अर्थ-४ २२०२५०५७ कक्ष अधिकारी - अर्थ-५ २२०२९८२४	उपसंचालक (लेखा) २२०२५०९६ soaa.pwd@maharashtra.gov.in

परिशिष्ट - क
वृक्ष तक्ता (क्षेत्रीय संघटना)

मा. मंत्री (सा.बां.)
मा. राज्यमंत्री (सा. बां.)

अ.मु.स./प्रधान सचिव

सचिव (रस्ते) / सचिव (बांधकामे)

मुख्य अभियंता								
मुंबई प्रादेशिक विभाग	पुणे प्रादेशिक विभाग	नाशिक प्रादेशिक विभाग	औरंगाबाद प्रादेशिक विभाग	नागपूर प्रादेशिक विभाग	अमरावती प्रादेशिक विभाग	नांदेड प्रादेशिक विभाग	कोकण विभाग	राष्ट्रीय महा. नवी मुंबई.

अधीक्षक अभियंता				
सार्वजनिक बांधकाम मंडळ	विशेष प्रकल्प मंडळ	किनारी अभियंता मंडळ	दक्षता व गुण नियंत्रण मंडळ	संकल्पचित्र मंडळ

कार्यकारी अभियंता				
सार्वजनिक बांधकाम विभाग	विशेष प्रकल्प विभाग	मार्ग प्रकल्प विभाग	दक्षता व गुण नियंत्रण विभाग	जिल्हा परिषद/संकल्पचित्र/ किनारी (सा.बां.) विभाग

सहायक कार्यकारी अभियंता(AEE)	सहायक अभियंता, श्रेणी-1 (AE-1)	उप विभागीय अभियंता (SDE)	उप विभागीय अधिकारी (SDO)
---------------------------------	-----------------------------------	-----------------------------	-----------------------------

सहायक अभियंता श्रेणी-2 (AE-2)	शाखा अभियंता (Sectional Engineer)	कनिष्ठ अभियंता (JE)
----------------------------------	--------------------------------------	---------------------------

टीप:- प्रादेशिक क्षेत्रीय संघटनेच्या रचनेचा विस्तृत तक्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या नागरिकांच्या सनदेमध्ये स्वतंत्रपणे उपलब्ध होईल.

ब – विद्युत

मुख्य अभियंता (विद्युत)

अधीक्षक अभियंता (विद्युत)

कार्यकारी अभियंता (विद्युत)

उप अभियंता (विद्युत)

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

क – वास्तुशास्त्रज्ञ

मुख्य वास्तुशास्त्रज्ञ

उप मुख्य वास्तुशास्त्रज्ञ

वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ

वास्तुशास्त्रज्ञ

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ/वास्तुशास्त्रीय सहाय्यक

ड – उपवने व उद्याने

संचालक, उपवने व उद्याने

सहाय्यक संचालक, उपवने व उद्याने

इ- यांत्रिकी विभाग

अधीक्षक अभियंता (यांत्रिकी)

कार्यकारी अभियंता (यांत्रिकी)


उप अभियंता (यांत्रिकी)

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

परिशिष्ट-इ

विभागाप्रमुख व क्षेत्रिय प्रादेशिक विभाग प्रमुख यांचे दूरध्वनी क्रमांक

अ.क्र.	अधिकारी/ कार्यालयाचे नांव	कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक
१	मा. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	(०२२) २२०२६६१२
२	मा. सचिव (बांधकामे) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	(०२२) २२०२४८००
३	मा. सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	(०२२) २२०२०१४९
४	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २२०७१५९४, २२०७८५११, २२०७२९९७
५	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, पुणे	(०२०) २६१२४५४०, २६१२४२९५
६	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, नाशिक	(०२५३) २५७४००१, २५७४५६३, २५७३०३१
७	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, औरंगाबाद	(०२४०) २३३१६१६, २३३१८१५,
८	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, अमरावती	(०७२१) २६६२८०७
९	मुख्य अभियंता, सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग, नागपूर	(०७१२) २५६२९८६
१०	मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २२०१३४१५/१६/१७
११	मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २७५७४३०३, २७५७४२७२
१२	मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २२०७२५१०, २२०१८२८५
१३	मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २०७८४३७, २०७८६३७, २०७८८६३,
१४	संचालक, उपवने व उद्याने, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २२०२७५८१
१५	अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२)-२७५७१३६३
१६	अधीक्षक अभियंता (दक्षता पथक मंडळ), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई	(०२२) २७५७११६४



टिप :
 खा.र.-खाजगीकरणांतर्गत रस्ते
 मि.व्य.-मिळकत व्यवस्थापन
 रा.म.-राष्ट्रीय महामार्ग
 सं.नि - संवर्ग नियंत्रण
 आं.वि.स.-आंतरवित्तीय सल्लागार